



## राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान



म.न.पा. नागपूर अंतर्गत

कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऑण्ड फॅमिली वेलफेर सोसायटी  
आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.

(म.न.पा. चे संकेतस्थळ : [www.nmcnagpur.gov.in](http://www.nmcnagpur.gov.in))

अर्जाचा कार्यालयीन नोंदणी क्रमांक .....

प्रति,

मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी  
म.न.पा. नागपूर

पासपोर्ट आकाराचा  
अलिकडील छायाचित्र  
स्वतः साक्षांकित  
करुण लावावे.

विषय :- ..... या पदाकरिता अर्ज व अर्ज करीत असलेल्या पदाचा प्रवर्ग.....

१) अर्जदाराचे संपूर्ण नाव :- .....

२) जन्म तारीख :- वर्ष ..... महिना ..... दिवस .....  
अक्षरी .....

वय :- वर्ष ..... महिने ..... दिवस .....  
(जाहिरात प्रसिद्ध झाली त्यादिवशी)

३) पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता :- .....

मोबाईल क्रमांक :- .....  
ई मेल आयडी :- .....

४) अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे :- होय/नाही जातीचे नाव :- .....  
जातीचा प्रवर्ग :- .....

५) जात पडताळणी प्रमाणपत्र आहे :- होय/नाही

६) अर्जदार विवाहित आहे काय ?:- होय/नाही

७) शैक्षणिक अर्हता :-

धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेचा तपशिल	बोर्ड/विद्यापिठाचे नाव	उत्तीर्ण वर्ष	अंतिम वर्षाचे गुण		टक्केवारी
			एकूण गुण	मिळालेले गुण	

- ८) इतर शैक्षणिक अर्हता :- .....  
 ९) अनुभव :- (शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियान) अनुभवाची साक्षांकित प्रत जोडावी अन्यथा अनुभवाचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही.

अ.क्र.	काम केलेल्या कार्यालयाचे नांव व पत्ता	धारण केलेले पद	कालावधी	कामाचे स्वरूप

१०) अर्जाचे सोबत खालील साक्षांकित प्रती जोडलेल्या आहेत.

- १) ..... २) .....  
 ३) ..... ४) .....  
 ५) ..... ६) .....

मी,असे प्रमाणित करतो/करते की, आपले कार्यालयाकरिता ..... या कंत्राटी पदाची जाहिरात मी काळजीपूर्वक वाचली असून सदर जाहिरातीतील अटी व शर्ती मला मान्य आहेत. वरील अर्जात दिलेली माहिती खरी असून चुकीची व खोटी आढळून आल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

ठिकाण :- ..... उमेदवाराची स्वाक्षरी .....

दिनांक :- ..... उमेदवाराचे पूर्ण नांव .....